

Spr. (II) 3367.

भङ्गरीकर (भङ्ग + 1. कर) zerbrechlich machen; davon nom. act. करण n. SĀH. D. 314, 21.

1. भङ्ग krümmen: झङ्गं भनक्ति Spr. (II) 7199.

— वि zerbrechen, sprengen, vertheilen: तिमिरमविभय — अंशुमान् Spr. (II) 399.

भाउल n. nom. abstr. von भाउ Possenreisser Spr. (II) 5826.

भाउी KĀRAKA 1, 27.

भद्रया adj., davon भद्रयिका adj. f. P. a. a. O. 7, 116, a.

भद्रकाप्य m. N. pr. eines Unterredners bei KĀRAKA 1, 26. 4, 6.

भद्रशिखा f. angeblich ein älterer Name von Takshaçilā DivyĀVAD.

भद्रशौनक desgl. ebend.

भद्रासन 2) HEM. JOGAÇ. 4, 123. 129.

भन्भसार wohl = विम्बिसार.

भयद् 2) अयद् der Text 4, 19, 1.

1. भ्रू mit अय 1) Z. 3 füge bei: oder hinabwerfen auf (acc.).

— नि abwärts bewegen, niederstossen RV. 7, 21, 2.

— प्र 1) med. vorbringen (ein Lied u. s. w.), loben, preisen RV. 8, 72, 8. — 3) lies 2, 30, 3 st. 2, 20, 3. — 5) sich Jmdes (acc.) bemestern RV. 10, 46, 5. — 6) partic. प्रभृतं erfüllt von: भयेन R. ed. Bomb. 6, 95, 34.

भरत 7) 8) भरतो भरताधिप: HEM. JOGAÇ. 1, 10.

भरसु Z. 2 lies ऊर्ध्वभरसं लोर्ध्वभरा दृश्यम्.

1. भरित voll, gefüllt (Gegens. रिक्त): Krug Spr. (II) 963.

भ्रज्जा, so die richtige Lesart im gaṇa अङ्कुल्यादि; vgl. PAT. a. a. O. 1, 118, b.

भ्रिषुर्ज्ञा oder ०ज्ञा adj. in Kämpfen vorhanden so v. a. dienlich.

भर्मन् vgl. वाञ्छ.

भर्व vgl. सू०.

भव 1) d) HEM. JOGAÇ. 2, 51. 4, 54. = संसार nach 66. भवाम्बुधि 2, 106.

— Z. 3 ist 5229 zu streichen und zu e) zu stellen; vgl. Spr. (II) 7029.

भवत् 2) vgl. वीर०. — 3) अस्तिर्भवती PAT. a. a. O. 2, 389, b.

भवितव्य n. = भवितव्यता Spr. (II) 2354.

भविन् so v. a. Mensch Spr. (II) 4863.

भविष्यपुराण n. wohl = भविष्यपुराण ĀPAST. 2, 24, 6.

भम् vgl. 2. भासम् weiter unten.

भस्मशर्करा f. etwa Pottasche Suçr. 1, 32, 14. 33, 2.

1. भा mit न so v. a. eine traurige Erscheinung sein Spr. (II) 3389.

— प्र 1) प्रभाते विमले bei klarem Tagesanbruch MBH. 5, 7603.

भाह्व n. nom. abstr. zu भाञ्ज 1) a): गुणावचनस्य विशेषभाह्वत् PAT. a. a. O. 2, 339, b.

भागद् n. oder ०द् f. N. pr. einer Stadt: मखविषये भागद्दौ नगर्याम्

KĀLAĀKRA 1, 153.

भागलि VAIṬAN. 1. 22.

भागिनेयक m. = भागिनेय Schwestersohn Spr. (II) 2408.

भागुरी f. Titel eines das Lokājata schildernden Werkes PAT. a. a. O. 7, 116, a.

भाञ्ज 1) mit gen.: श्रियो भाञ्ज: reiche —, vornehme Männer VARĀH. BRH. S. 68, 64.

भाञ्ज 4) in übertr. Bed.: पुण्य० (richtig) HEM. JOGAÇ. 3, 63.

भाटकजीविका f. ein Lebensunterhalt durch Fracht HEM. JOGAÇ. 3, 98. 103.

भाउडार m. Spr. (II) 705.

भाद्रबाह्वेय (vgl. Corrigg.) m. patron. oder metron. PAT. a. a. O. 1, 267, a. 6(4), 42, b.

भानुमत्, ०मती f. heisst die Tīkā des Kākradatta zu Suçruta.

भारत 4) lies N. eines der zehn auf Schüler Çaṁkarākārja's zurückgeführten Bettelorden, dessen Mitglieder das Wort भारती ihrem Namen beifügen.

भारद्वाजिका f. ein best. Vogel SĀMAVIDH. BR. 2, 7, 8.

भारिकं 1) Verdauung KĀRAKA 1, 7. Kopf 17.

भार्ग 2) b) wohl fehlerhaft für भार्ङी.

भार्ङी (von भृङ्ग) f. Clerodendrum Siphonanthus R. BR. VARĀH. BRH. S. 54, 48; vgl. भार्ग 2) b).

भाव 4) am Anfange eines comp. = वस्तु (d. i. वस्तुतस्) in Wirklichkeit Spr. (II) 5873. Am Ende des Artikels ist सान्नाह्वित् zu streichen.

भावन 2) e) भावनो वन्ध् mit loc. seine Phantasie beschäftigen mit, seine Gedanken richten auf Spr. (II) 4481. Bei don Ġaina scheint das Wort richtige Vorstellung, richtiger Begriff zu bedeuten; vgl. HEM. JOGAÇ. 1, 19. 25. 4, 54. 109. 121. स्तिय० 1, 28. nach 4, 63. 66. 68. 70. 72. 77. 84. 90. 105. 108.

भाव्य् caus. von 1. भू und denom. von बहु = बहून्याचष्टे KĀH. in MAHĀBH. lith. Ausg. 6(4), 44, b.

भावकृत, genauer die ersten im Herzen sich regenden Liebesgefühle.

भाविन् fördernd in लोक०.

भाव्य so v. a. was gut geheissen —, für gut befunden wird: सद्भिर्भाव्ये हिते काव्ये Z. d. d. m. G. 27, 46. leicht zu fassen —, errathen VĀMAṆA 3, 2, 9.

1. भाष् mit अय falsch sprechen: ब्राह्मणान् नापभाषितवै PAT. a. a. O. 1, 6, a. ०भाषते 18, a. तैरपभाषितम् (impers.) ebend.

— अभि, स्वकर्मणाभिभाषते so v. a. er bekenne seine That (Sünde) SĀMAVIDH. BR. 1, 5, 15.

— वि 2) स्मात्स्मिनौ विभाष्येते KĀTANTRA 2, 1, 28.

भाषिक, ०सूत्र Ind. St. 10, 405.

भाषिन्, भाषिपतिन् (Conj.) ein Vogel, der redet, Spr. (II) 3907.

भास adj. von भास 2) PAT. a. a. O. 4, 88, a.

2. भासम् (von भम्) n. Futter, Frass; hierher (von 1. भासम्) RV. 4, 33, 4 und wohl auch 6, 12, 5.

भित् Z. 4 lies 61, 6 st. 61, 1.

भित्ता ऀPAST. 2, 10, 1.

भित्ताचार wohl nur fehlerhaft für भित्ताहार; vgl. Spr. (II) 4489.

भित्ताहार adj. von Atmosen lebend Spr. (II) 4489.

1. भिद् mit परा ÇAT. BR. 5, 3, 5, 29.

— प्र caus. vom intens. प्रवेभिद्य्य PAT. a. a. O. 6(4), 14, a.

— वि 7) श्रुतयो विभिन्ना: sich widersprechend Spr. (II) 2805.

भिडुर adj. über die transitive und intransitive Bed. des Wortes s. VĀMAṆA 5, 2, 40. Beispiele: तिमिर०, काष्ठ, तमस्.

1. भी Sp. 293, Z. 14 lies intens.

1. भुञ्ज mit नि beugen, senken: निभुञ्जति ज्ञानुशिरसी PAT. a. a. O. 1, 254, a.